

August 4, 2022

To

**BSE Limited**

The Corporate Relationship Dept.

P.J. Towers, Dalal Street

Mumbai-400 001

Scrip Code: 500214

**National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, C-1, Block- G,

Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai-400 051

Symbol: IONEXCHANG

**Subject: Newspaper Advertisement – Audited Financial Results for the first quarter ended ended June 30, 2022**

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47(1)(b) read with regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith newspaper advertisement published today i.e. 4<sup>th</sup> August, 2022, in Free press journal (English) and Navshakti (Regional language), pertaining to Unaudited Financial Results for the first quarter ended June 30, 2022.

Kindly take the same on your record.

Yours Faithfully,

**For Ion Exchange (India) Limited**



**Milind Puranik**

**Company Secretary**

Public at large is hereby notified that my client Mr. Ashwin Sheth is the director of Sheth Developers Pvt. Ltd., who, vide Board Resolutions dated 15<sup>th</sup> November 2012, 1<sup>st</sup> March 2013 and 3<sup>rd</sup> September 2016 was authorized to do various acts, deeds etc to execute and register Agreement for Sale and such other instruments of Sale for various tenements such as flats, shops, car parking etc in their projects situated at village Panchpakhadi, Tal. Dist. Thane and popularly known as "Vasant Lawns", "Sheth Avalon" and "Sheth Zuri" respectively and to further delegate his powers. As such, vide Special Power of Attorney's dated 07.01.2013, 01.09.2015 and 27.02.2018, duly registered under TNN-5-193-2013, TNN-210503-2015 and TNN-5-2598-2018 respectively, my client appointed Mr. Maulik Ashwin Sheth as his constituted attorney, who was authorized to further delegate powers. By way of subsequent Power of Attorney's he further delegated powers in favour of (1) Mr. Ramesh Kattungal, (2) Mr. Dilip Kumar Yadav, (3) Mr. Vishnu M. Pacharne, (4) Mr. Vijay V. Shirke and (5) Mr. Rameshwar V. Pacharne, (6) Mr. Zaran Kothari and (7) Mr. Karan Shroff.

Vide notice dated 29.07.2022, my clients have cancelled, revoked and rescinded the Power of Attorney dated 07.01.2013, 01.09.2015 and 27.02.2018 and hence Mr. Maulik Sheth and others are no longer authorized to act under it and that nobody should deal with them.

Anyone dealing with him and / or others shall be doing so at their own risk and peril and Mr. Ashwin Sheth or Sheth Developers Pvt. Ltd. will not be responsible for it.

Date: 4/8/2022

**RAVI KAMAT**  
ADVOCATE

**SOUTH WESTERN RAILWAY**  
Tender Notice No. SWRCNBNCST\_11\_2022  
The undersigned, on behalf of the President of India, invites E-Tenders for supply of following items.

Name of the Work	Approx. Value
(1) C.I. Bracket for 52 Kg Check Rail to be used on PSC sleepers BG as per RDSO Drg. No. T-4784, (2) C.I. Distance Bracket for 52 Kg Check Rail at level crossing BG as per RDSO Drg. No. T-4785, (3) C.I. Bracket for 52 Kg Check Rail at level crossing BG as per RDSO Drg. No. T-4917, (4) M.S. Packing piece to RDSO Drg. No. T-4150.	<b>Rs. 34,86,370/-</b>

Last date of submission of bids: **Upto 15:00 Hrs. on 22-08-2022**

For details log on: [www.iraps.gov.in](http://www.iraps.gov.in)  
Deputy Chief Engineer / Construction / Stores  
Bangalore Cantonment  
PUB2728/AAS/PR/SW/R/2022-23  
S.W.Railways | SWRR | SWRR

**BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA**

Dy.Ch.E.(O&M)/1331/SWD/e-T-19 Dt. 03.08.2022

**MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI**  
e-Tender Notice

Department	Chief Engineer (Storm Water Drains)
Sub-Department	Deputy Chief Engineer (Operation & Maintenance) Storm Water Drains
Subject	The work of replacement of non repairable/missing Mild Steel (M.S.) flaps of plate type gratings at sites in city area in A to G/N wards.
Sale of tender	04.08.2022 from 11.00 Hrs. to 12.08.2022 upto 12.00 noon
Bid No.	7200033963
MCGM portal	<a href="http://portal.mcg.gov.in">http://portal.mcg.gov.in</a>
Contact person	Shri Vijay Gotarne, EE(O&M)MechSWD
Office Landline No.	022-24309817 022-24309472
Mobile No.	9819766347
Office email-id	eeomcity01.swd@mcgm.gov.in

Sd/-  
EE(O&M)MechSWD

PRO/974/ADV/2022-23

Let's together and make Mumbai Malaria free

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large by my clients Shri. Narendra Gangadhar Sankhe, Age: 57 years and Mrs. Namrata Narendra Sankhe, Age: 53 years, both residing at - 'Rajshree' Bungalow, Plot no. 4, Mahadev Nagar, Wajali Pada, Devisahai Road, Palghar, Taluka & District Palghar, as per information given by my clients all the people are informed that my client's son Shri. Naivedhya Narendra Sankhe is married and has a daughter. But since last two years there is a court dispute between my client's son and daughter-in-law and both of them are living separately. My clients and his daughter Dr. Samrudhi Narendra Sankhe are having to suffer a lot of mental and financial hardship due to the false criminal and domestic violence complaints filed, accusations and allegations. Till date my clients have suffered a lot and now they are unable to bear the burden due to their old age and due to this false complaint my clients are being defamed in the society. Tired of excuses, my clients has evicted his son Naivedhya from his self earned, immovable and movable property. Since the publication of the said public notice, my clients and his son Naivedhya will not have any relationship with each other and also in the happiness of my clients family. Naivedhya will not have any relation. The relationship between son Naivedhya and my clients is over forever from today. My clients and their daughter named Samrudhi will not be responsible for any good or bad actions of Naivedhya in future, his family has terminated all the relationship with Naivedhya forever. Also, please note that any illegal transactions done by Naivedhya in a future will not be binding on my clients at all.

Dated: 03/08/2022  
Off. Add: 26, Kedarnath Apartment, Sd/-  
Near Panchayat Samitee, Court Road, Palghar, Adv. Vinita Dipesh Patil  
Taluka & District Palghar. ADVOCATE

**ION EXCHANGE**  
Refreshing the Planet

Regd. Office: Ion Exchange (India) Limited, Ion House,  
Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai - 400 011.  
[www.ionexchangeindia.com](http://www.ionexchangeindia.com) | CIN: L74999MH1964PLC014258

**EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022**

INR in Lacs

Sr. No.	Particulars	Standalone			
		Quarter Ended		Year Ended	
		30.06.2022 Unaudited	31.03.2022 Audited (refer note 2)	30.06.2021 Unaudited	31.03.2022 Audited
1.	Revenue from operations	35,797	46,566	30,057	150,936
2.	Other income	1,788	1,927	977	4,613
3.	Total Income	37,585	48,493	31,034	155,549
4.	Profit before tax	4,240	8,893	3,747	20,875
5.	Net profit after tax	3,112	6,622	2,745	15,422
6.	Total Comprehensive Income	3,075	6,421	2,769	15,275
7.	Paid-up equity share capital	1,467	1,467	1,467	1,467
8.	Other equity (excluding revaluation reserves)	-	-	-	75,275
9.	Earnings per equity share (EPS) (not annualised) [Refer note 3]				
a)	Basic EPS (INR)	25.31	53.86	22.33	125.44
b)	Diluted EPS (INR)	25.31	53.86	22.33	125.44

**EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022**

INR in Lacs

Sr. No.	Particulars	Consolidated			
		Quarter Ended		Year Ended	
		30.06.2022 Unaudited	31.03.2022 Audited (refer note 2)	30.06.2021 Unaudited	31.03.2022 Audited
1.	Revenue from operations	38,240	49,636	31,412	157,687
2.	Other income	1,488	2,118	724	4,170
3.	Total Income	39,728	51,754	32,136	161,857
4.	Profit before tax	3,850	10,667	3,326	21,691
5.	Net profit after tax	2,738	8,320	2,323	16,169
6.	Total Comprehensive Income	2,794	8,107	2,348	16,069
7.	Paid-up equity share capital	1,423	1,423	1,423	1,423
8.	Other equity (excluding revaluation reserves)	-	-	-	64,143
9.	Earnings per equity share (EPS) (not annualised) [Refer note 3]				
a)	Basic EPS (INR)	23.64	70.07	20.14	137.30
b)	Diluted EPS (INR)	23.64	70.07	20.14	137.30

**Notes:**

- The above financial results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") have been reviewed by the Audit Committee at a meeting held on 2nd August 2022 and approved by the Board of Directors at their meeting held on 2<sup>nd</sup> August 2022. The above results have been subjected to "limited review" by the statutory auditors of the Company. The financial results are prepared in accordance with the Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies.
- The figures for the quarter ended 31<sup>st</sup> March 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended 31<sup>st</sup> March 2022 and the unaudited year to date figures upto 31<sup>st</sup> December 2021, which were subjected to limited review.
- Earnings per equity share includes Ind AS impact of consolidation of 2,368,939 equity shares and 4,675 equity shares held by IEI Shareholding (Staff Welfare) Trusts and HML Shareholding (Staff Welfare) Trusts respectively.
- The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended 30<sup>th</sup> June 2022 filed with BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results for the quarter ended 30<sup>th</sup> June 2022 are available on the stock exchange websites at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) as well as on the company website at [www.ionexchangeindia.com](http://www.ionexchangeindia.com).

For Ion Exchange (India) Limited

Place : Mumbai  
Date : 2<sup>nd</sup> August 2022

**Rajesh Sharma**  
Chairman and Managing Director

**Dhanlaxmi Fabrics Ltd.**  
CIN: L17120MH1992PLC068861  
Regd. Office : Bhopar Village, Manpada Road, Dombivli (E), Thane-Dist- 421 204.  
Tel : 0251-2870589, 2870590 / 91 / 92, Fax : 0251-2870545  
E-mail : [info@df.net.in](mailto:info@df.net.in), Website : [www.df.net.in](http://www.df.net.in)

BSE Code: 521151

**Extract of Standalone UnAudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 (Rs. in Lakhs)**

Particulars	Quarter Ending	Quarter Ending	Quarter Ending	Year Ending
	30.06.2022 (Un Audited)	31.03.2022 (Audited)	30.06.2021 (Un Audited)	31.03.2022 (Audited)
Total income from operations and other revenues	1,985.910	2,290.350	1,196.790	6,599.260
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax before Extraordinary items	182.160	86.810	(27.160)	26.160
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	84.900	98.960	42.860	74.300
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	63.560	76.940	32.020	54.060
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	858.110
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	4,402.350
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	0.740	0.900	0.370	0.630
Diluted :	0.740	0.900	0.370	0.630
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	0.740	0.900	0.370	0.630
Diluted :	0.740	0.900	0.370	0.630

Note: (1). The above financial results of the Company were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 03rd August, 2022. (2). These Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND-AS) as prescribed under section 133 of Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and relevant amendment thereafter. (3). The Limited Review of the above result for the quarter ended 30th June 2022 has been carried out by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI's (LODR), Regulation, 2015. (4). The Exceptional Items of Current Quarter comprises of Bad Debts Rs 97.26 Lacs. (5). The activities of the company relate to two Segments i.e. Fabric and Processing. Since Company has started Segmental reporting in 4th quarter of Financial Year 2021-22 hence Segment wise Comparable figures are not available. (6). Previous period figures have been regrouped and reclassified, where necessary, to make them comparable with current period figures. (7). The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the Company's website ([www.df.net.in](http://www.df.net.in)).

**Extract of Consolidated UnAudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 (Rs. in Lakhs)**

Particulars	Quarter Ending	Quarter Ending	Quarter Ending	Year Ending
	30.06.2022 (Un Audited)	31.03.2022 (Audited)	30.06.2021 (Un Audited)	31.03.2022 (Audited)
Total income from operations and other revenues	2,247.280	2,371.850	1,317.500	7,101.950
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax before Extraordinary items	173.020	71.860	(13.450)	46.320
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	75.760	84.010	56.570	90.560
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	51.550	61.290	42.630	61.620
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	858.110
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	4,587.490
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	0.600	0.710	0.50	0.720
Diluted :	0.600	0.710	0.50	0.720
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	0.600	0.710	0.50	0.720
Diluted :	0.600	0.710	0.50	0.720

Note: (1). The above financial results of the Company were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 03rd August, 2022. (2). These Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND-AS) as prescribed under section 133 of Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and relevant amendment thereafter. (3). The Limited Review of the above result for the quarter ended 30th June 2022 has been carried out by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI's (LODR), Regulation, 2015. (4). The Exceptional Items of Current Quarter comprises of Bad Debts Rs 97.26 Lacs. (5). The activities of the company relate to two Segments i.e. Fabric and Processing. Since Company has started Segmental reporting in 4th quarter of Financial Year 2021-22 hence Segment wise Comparable figures are not available. (6). Previous period figures have been regrouped and reclassified, where necessary, to make them comparable with current period figures. (7). Consolidated result represent the combine result of M/s Dhalaxmi Fabrics Limited and its subsidiary Companies M/s Western Chloride & Chemicals Pvt.Ltd, M/s. Dhanesh Fabrics Pvt.Ltd, M/s. DXFL Fabrics Pvt.Ltd.

For Dhanlaxmi Fabrics Ltd.  
Vinod Jhavar  
(Managing Director - DIN: 00002903)

Place : Mumbai  
Date : 04.08.2022

**Zee Learn Limited**  
CIN : L80301MH2010PLC198405  
Regd Office : Continental Bldg., 135, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 018  
Website: [www.zeelearn.com](http://www.zeelearn.com) ; email: [investor\\_relations@zeelearn.com](mailto:investor_relations@zeelearn.com) ; Tel : 91-22-71541895

**Statements of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended 30 June 2022**

(₹ in lakhs except EPS data)

Particulars	Standalone		Consolidated	
	Quarter ended		Quarter ended	
	30.06.2022 Unaudited	31.03.2022 Audited	30.06.2021 Unaudited	30.06.2022 Unaudited
Total Income	5,685.30	4,830.08	3,395.86	9,107.51
Net Profit/(Loss) before Tax	2,092.27	1,199.03	976.56	483.79
Net Profit/(Loss) after Tax and exceptional item	1,538.12	(10,171.19)	736.41	(44.65)
Other Comprehensive Income/(Loss) (including tax effect)	8.53	15.55	10.53	10.90
Total Comprehensive Income/(Loss) for the period	1,546.65	(10,155.64)	746.94	(33.75)
Paid up Equity Share Capital (face value ₹ 1 per share)	3,260.93	3,260.93	3,260.93	3,260.93
Earnings per share (Not annualised for the interim period):				
- Basic (₹)	0.47	(3.12)	0.23	0.01
- Diluted (₹)	0.47	(3.12)	0.23	0.01

**Notes:**

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 02 August 2022.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and also on the Company's website ([www.zeelearn.com](http://www.zeelearn.com)).

For and on behalf of the Board of Directors  
Sd/-  
**Ritesh Handa**  
CEO & Whole-time Director  
DIN: 02725365

Mumbai, 02 August 2022

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No. 32, Distinctive Nos. from 351 360 of Shri Saptaratna CHSL, situated Sunder Nagar, S. V. Road, Malad West, Mumbai-400 064 in the name of Smt. Bhupinder Kaur Rekhi & Shri Manmohan Rekhi have been reported lost/misplaced and an application has been made by her to the society for issue of duplicate share certificate. The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no claims/objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

For and on behalf of  
**Shri Saptaratna CHSL**  
(Hon. Secretary)

Date : 4.8.2022  
Place : Mumbai

#### NOTICE

Mrs. Ramaben Pajji Mahida the Joint Member of the Malad Shopping Centre CHS Ltd. address S.V. Road, Malad (W), Mumbai - 400 064 and holding Flat No. 24 on 2nd floor in the building of the society, died on 30th July 2020 in Gujarat without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heirs or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said 50% shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the Secretary of the society between 10.00 A.M. to 12.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Sd/-  
The Malad Shopping Centre  
Co-operative Housing Society Ltd.  
Hon. Secretary  
Place : Malad (W), Mumbai  
Date : 4th August 2022

**JET FREIGHT**  
THE WAVE OF RELIABILITY & PERFORMANCE

**JET FREIGHT LOGISTICS LIMITED**  
CIN: L63090MH2006PLC161114  
"Regd. Office: C/706, Pramukh Plaza, Cardinal Gracious Road, Opp. Holy Family Church, Chakala, Andheri East, Mumbai-400099.  
Email: [ir@jfl.com](mailto:ir@jfl.com), Website: [www.jfl.com](http://www.jfl.com); Tel : +91 22 61043700"

#### Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2022.

(₹. in lakhs except EPS)

Particulars	Standalone		Year ended		Consolidated		Year ended	
	Quarter ended		Quarter ended		Quarter ended		Quarter ended	
	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
Total income from operations	13343.72	10664.17	11343.73	45705.45	13496.43	10690.98	11439.47	46050.50
Net Profit for the period from continuing operations (before tax and exceptional items)	149.43	151.12	196.37	449.57	123.58	141.59	204.57	465.07
Net Profit for the period from continuing operations (before tax and after exceptional items)	149.43	151.12	196.37	449.57	123.58	141.59	204.57	465.07
Net Profit for the period from continuing operations (after tax and after exceptional items, attributable to the owners of the Company)	102.44	84.02	135.64	281.90	76.59	74.49	143.84	297.40
Net Profit for the period from discontinued operations (after tax and after exceptional items, attributable to the owners of the Company)	-	-	-	-	-	-	-	-
Total Comprehensive Income for the period from continuing and discontinued operations [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax), attributable to the owners of the Company]	105.88	85.14	139.25	293.88	80.03	75.53	143.84	297.40
Equity Share Capital	1160.09	1160.09	1160.09	1160.09	1160.09	1160.09	1160.09	1160.09
Earnings Per Share for continuing operations (not annualised) (Face value Rs. 5/- per share)								
Basic:	0.44	0.72	1.17	2.43	0.33	0.64	1.24	2.56
Diluted:	0.44	0.72	1.17	2.43	0.33	0.64	1.24	2.56
Earnings Per Share for continuing and discontinued operations (not annualised) (Face value Rs. 5/- per share)								
Basic:	0.44	0.72	1.17	2.43	0.33	0.64	1.24	2.56
Diluted:	0.44	0.72	1.17	2.43	0.33	0.64	1.24	2.56

**Notes: (1)** The above is an extract of the Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Company's website <

SBI State Bank of India
स्टेट बँक ऑफ इंडिया
सर्वेसरी अँक्ट, २००२ च्या कलम १३ (ख) अन्वये मिळकतीच्या कच्चासंदर्भात सूचनेचे प्रकाशन

NAVNEET
नवनीत एज्युकेशन लिमिटेड
सीआयएन : एल२२२००एमएच९८४पीएलसी०३४०५५
नोदीपकृत कार्यालय : नवनीत भवन, भवानीशंकर रोड, दादर (प.), मुंबई - ४०० ०२८. फोन : ०२२-६६६२ ६५६५ फॅक्स : ०२२-६६६२ ६४७०

The spirit of Mumbai
is now 93 years old!
www.freepressjournal.in

JET FREIGHT
THE WAVE OF RELIABILITY & PERFORMANCE
जेट फ्रेट लॉजिस्टिक्स लिमिटेड
सीआयएन: एल६३०९एमएच२००६पीएलसी१६१११५

Table with columns: तपशील, अलिस, एकत्रित, संपलेली तिमाही, संपलेले वर्ष. Contains financial data for various quarters.

१७ जुलै, २०२२ रोजी फ्री प्रेस जर्नल आणि नवशती वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या नोटीशीनुसार आर्थिक वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल पाठवला असून त्याविषयीची सूचना देण्यात आली आहे. त्यामध्ये ८ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता (IST) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) व इतर ऑडिओ व्हिड्युअल (OAVM) माध्यमांद्वारे एकूण ७ (सात) व्यवसायापैकी ५ (पाच) सामान्य व्यवसाय आणि २ (दोन) विशेष व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्याविषयी नोटीस/सूचना देण्यात आली होती.

HDFC BANK
We understand your world
एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (प.), मुंबई ४०० ०१३

Table with columns: लिलाव तारीख, कर्ज क्र., कर्जदाराचे नाव, कर्ज रक्कम, पत्ता. Lists auction details for various loans.

ION EXCHANGE
Refreshing the Planet
Regd. Office: Ion Exchange (India) Limited, Ion House, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai - 400 011.

Table with columns: लिलाव तारीख, कर्ज क्र., कर्जदाराचे नाव, कर्ज रक्कम, पत्ता. Continuation of auction details.

Table with columns: लिलाव तारीख, कर्ज क्र., कर्जदाराचे नाव, कर्ज रक्कम, पत्ता. Continuation of auction details.

EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022
INR in Lacs
Sr. No., Particulars, 30.06.2022 Unaudited, 31.03.2022 Audited, 30.06.2021 Unaudited, 31.03.2022 Audited

Table with columns: लिलाव तारीख, कर्ज क्र., कर्जदाराचे नाव, कर्ज रक्कम, पत्ता. Continuation of auction details.

Table with columns: लिलाव तारीख, कर्ज क्र., कर्जदाराचे नाव, कर्ज रक्कम, पत्ता. Continuation of auction details.